



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर  
व्यवस्थापन परिषदेच्या ७६ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत  
मंगळवार, दि.२६ मे, २०१५ दुपारी ०९:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ७६ वी बैठक मंगळवार, दि.२६ मे, २०१५ रोजी दुपारी ०९:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	मा. प्रा. डॉ. मालदार एन. एन. - कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. घुटे व्ही. बी.	सदस्य
३)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
४)	प्राचार्य श्री. पवार एस. के.	सदस्य
५)	प्राचार्य श्री. धुत्तरगाव एस. सी.	सदस्य
६)	प्रा. सुर्यवंशी एस. एस.	सदस्य
७)	डॉ. शिळीमकर टी. एन.	सदस्य
८)	अॅड. श्री. सलगर बी. एस.	सदस्य
९)	डॉ. देशमुख एम. एस.	सदस्य
१०)	डॉ. करचे बी. आर.	सदस्य
११)	डॉ. शेख ए. ए.	सदस्य
१२)	श्री. गायकवाड बी. आर.	सदस्य
१३)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक	कायम निमंत्रित
१४)	श्री. नारकर एस. ए., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
१५)	श्री. माळी एस. के., कुलसचिव	सचिव

**स्वागत:**

मा.कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

**अनुपस्थिती:**

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस प्रा. डॉ. पाटील टी. आर., डॉ. श्रीमती याजमान्य एस. आर. यांनी दूरध्वनीद्वारे व सौ. मोहिते-पाटील पी. पी. यांनी पत्राद्वारे अनुपस्थिती कळविली. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, प्र. सहसंचालक (तं. शि.), तंत्र शिक्षण संचालक यांचे प्रतिनिधी व विभागीय सहसंचालिका (उच्च शिक्षण), सोलापूर विभाग हे सदस्य व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

- [ ०१ ] • २८ एप्रिल, २०१५ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतावर केलेल्या कार्यवाहीची नोंद घेणे.
- १२ मे, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव : २८ एप्रिल, २०१५ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतावर केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

१२ मे, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

[ ०२ ] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २९ (एक्स) नुसार व्यवस्थापन परिषदेस मा. कुलगुरु यांनी सादर करावयाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांनी सादर केलेल्या अहवालाची नोंद घेण्यात आली.

[ ०३ ] राज्यातील अकृषि विद्यापीठे / शासकीय महाविद्यालये / संस्था अशासकीय अनुदानित / विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षकीय पदांच्या आरक्षणाची बाब माहितीस्तव.

(टिपणी: उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. २०१३/(४४७/१३)विशि-४, दि.२२ जानेवारी, २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील अकृषि विद्यापीठे / शासकीय महाविद्यालये / संस्था अशासकीय अनुदानित / विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षकीय पदांसाठीच्या विषयनिहाय आरक्षण लागू करण्याचा दि.२४ एप्रिल, १९९५ चा शासन निर्णय अधिक्रमित करुन संबंधित संस्थेच्या सर्व महाविद्यालयातील एकाच शिक्षकीय संवर्गातील (वेतनश्रेणीत) सर्व विषयातील मंजूर पदे एकत्रित करुन दि.१८ ऑक्टो., १९९७ च्या शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे संवर्गनिहाय आरक्षणाची गणना करण्यात यावी व किती पदे मंजूर आहेत, किती भरण्यात आलेली आहेत व कोणत्या विषयांची किती पदे रिक्त आहेत याची यादी करुन रिक्त पदांचा विषय विचारात घेऊन कोणत्या मागाप्रवर्गासाठी कोणत्या विषयातील पात्र उमेदवार उपलब्ध होऊ शकेल या बाबीचा विचार करुन त्याप्रमाणे आरक्षण सुचवून संबंधित संस्थेने बिंदुनामावली तयार करुन संबंधित विद्यापीठाकडे सादर करावी व विद्यापीठाने त्या बिंदुनामावलीची सखोल तपासणी करुन रिक्त पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करुन त्यास सामान्य प्रशासन विभाग (मागासवर्ग कक्ष), मंत्रालय, मुंबई यांच्याकडून मान्यता घ्यावी असे निर्देश देण्यात आले होते.

उक्त शासन निर्णयातील परिच्छेद क्र.५ (५) मधील बिंदुनामावली तपासणीबाबत सामान्य प्रशासन विभाग (मागासवर्ग कक्ष), मंत्रालय, मुंबई यांच्याकडून मान्यता घ्यावी हे देण्यात आलेली तरतुद उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक : २०१३ / (४४७/१३)/विशि-१, दि.०४ मार्च, २०१४ अन्वये रद्द करुन याऐवजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली शैक्षणिक संस्था / महाविद्यालये / विद्यापीठे यांच्या बिंदुनामावली तपासणी संदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक : बीबीसी-२००९/प्र.क्र.२९१/०९/१६-ब, दि.०५ नोव्हेंबर, २००९ च्या परिपत्रकामधील तरतुदीप्रमाणे प्रपत्र 'अ' मधील तपासणी प्राधिकारी हेच यापुढेही तपासणी प्राधिकारी असतील असे नमूद करण्यात आले होते.

तथापि राज्यातील अकृषि विद्यापीठे / शासकीय महाविद्यालये / संस्था अशासकीय अनुदानित / विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षकीय पदांच्या आरक्षणाबाबत उपरोक्त दि.२२ जानेवारी, २०१४ व दि.०४ मार्च, २०१४ या दोन्ही शासन निर्णयास संदर्भिय शासन निर्णय क्रमांक: न्यायप्र २०१४/(प्र.क्र.३२१/१४)/विशि-१, दि.१० एप्रिल, २०१५ अन्वये स्थगिती देण्यात येत असल्याचे कळविले आहे.

सबब, उपरोक्त शिक्षकीय पदांच्या आरक्षणाबाबत दि.२२ जानेवारी, २०१४ व दि.०४ मार्च, २०१४ अन्वये घेण्यात आलेल्या निर्णयास संदर्भिय दि.१० एप्रिल, २०१५ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेली स्थगिती व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव : राज्यातील अकृषि विद्यापीठे / शासकीय महाविद्यालये / संस्था अशासकीय अनुदानित / विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षकीय पदांच्या आरक्षणासंदर्भातील दि.१० एप्रिल, २०१५ रोजीच्या शासन निर्णयाची नोंद घेण्यात आली.

[ ०४ ] शै.वर्ष २०१६-१७ पासून नवीन महाविद्यालय सुरु करण्याचे प्रस्ताव स्विकारण्याकरीता महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने समितीने तयार केलेला शै.वर्ष २०१६-१७ या एका वर्षाचा बृहत आराखडा विचारार्थ.

(टिपणी: महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ समितीने दि.१५.०४.२०१५ रोजीच्या बैठकी त ठराव क्र.०४ अन्वये शै.वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षीय दिर्घकालीन बृहत आराखड्यास व प्राप्त निवेदनास अनुसरुन शै.वर्ष २०१६-१७ पासून नवीन महाविद्यालय सुरु करण्याबाबतचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी शै.वर्ष सन २०१६-१७ या एका वर्षाचा शैक्षणिक बृहत आराखडा खालील प्रमाणे तयार करुन व्यवस्थापन परिषदेला शिफारस क रण्यात आलेला आहे.

ठराव शै. वर्ष २०१६-१७ या वर्षाकरिता नवीन महाविद्यालय सुरु करण्याचे प्रस्ताव प्राप्त क्र. ०४ करण्यास्तव खालील प्रमाणे बृहत आराखडा तयार करुन व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आला.



**सोलापूर विद्यापीठ, सोलापूर**

**शै. वर्ष २०१६-१७ पासून नवीन महाविद्यालय सुरु करु इच्छिणाऱ्या संस्थांसाठी शैक्षणिक बृहत आराखडा**

सोलापूर विद्यापीठ कार्यक्षेत्रात ज्या नोंदणीकृत संस्थांना शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून कायम विनाअनुदानित तत्वावर खालील प्रमाणे (प्रस्तावित ठिकाण व त्यासमोरील अभ्यासक्रमासाठी) नवीन महाविद्यालय सुरु करावयाचे आहेत (बी.बी.ए., बी.सी.ए., बी.एस्सी. (ई.सी.एस.), शिक्षणशास्त्र, शारिरीक शिक्षणशास्त्र, समाजकार्य (बी.एस.डब्ल्यू व एम. एस. डब्ल्यू.) इंजिनिअरींग, फार्मसी, एम.बी.ए., बायोटेक्नॉलॉजी व एम.सी.ए. ही महाविद्यालये वगळता) अशा सर्व नोंदणीकृत संस्थांना कळविण्यात येते की, सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे (विद्यापीठाच्या बृहत आराखड्यानुसारच) विद्यापीठाच्या विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. **सदर बृहत आराखडा हा संलग्नित महाविद्यालयामध्ये नवीन अभ्यासक्रम व नवीन विद्याशाखा सुरु करण्यासाठीही लागू राहील.**

नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ८२ (३) नुसार दि.३१ ऑक्टोबर २०१५ पर्यंत विद्यापीठाकडे महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ कार्यालयात, कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळता स्विकारण्यात येतील.

विहित नमुन्यातील अर्ज वित्त व लेखा विभाग (प्रकाशन विभागात) रु.१०००/- शुल्कास कार्यालयीन वेळेत विक्रीस उपलब्ध आहेत.

अ.क्र.	बृहत आराखड्यातील ठिकाण	अभ्यासक्रम
१.	<b>सोलापूर शहर</b>	
	सोलापूर शहर	बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स
		बॅचर ऑफ जर्नॅलिझम अँड मास कम्युनिकेशन
		विधी महाविद्यालय
		चित्रकला महाविद्यालय
२.	<b>उत्तर सोलापूर</b>	
	वडाळा	वाणिज्य महाविद्यालय

अ.क्र.	बृहत आराखड्यातील ठिकाण	अभ्यासक्रम
३.	<b>दक्षिण सोलापूर</b>	

	वळसंग	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	बोरामणी	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	होटगी / फताटेवाडी / आहेरवाडी	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
४.	<b>अक्कलकोट</b>	
	अक्कलकोट	कला विद्याशाखेअंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम
	दुधनी / चपळगाव	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	मेंदर्गी	कला व वाणिज्य महाविद्यालय
५.	<b>बार्शी</b>	
	बार्शी	कला व वाणिज्य महाविद्यालय
	गौडगाव	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	मालवंडी	कला महाविद्यालय
	शेळगाव	बॅचलर ऑफ सोशल वर्क
६.	<b>मोहोळ</b>	
	मोहोळ	विज्ञान महाविद्यालय
	कुरुल	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
७.	<b>मंगळवेढा</b>	
	मंगळवेढा / नंदेश्वर	कला व वाणिज्य महाविद्यालय
	बोराळे / डोणज	कला व विज्ञान महाविद्यालय
	सलगर (बु.)	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
८.	<b>सांगोला</b>	
	सांगोला	बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी अँड डिझाईन
	महुद / वाकी शेवणे	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
९.	<b>माढा</b>	
	माढा	विज्ञान महाविद्यालय
	टेंभुर्णी	वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
१०.	<b>माळशिरस</b>	
	माळशिरस	वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	नातेपुते	वाणिज्य महाविद्यालय
	जाधववाडी	कला व विज्ञान महाविद्यालय
	पानीव	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय

अ.क्र.	बृहत आराखड्यातील ठिकाण	अभ्यासक्रम
११.	<b>करमाळा</b>	
	जेऊर / झरे	वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	भिलारवाडी / जिती	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
१२.	<b>पंढरपूर</b>	
	पंढरपूर	संत वाडमय महाविद्यालय
	कोर्टी	कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय

सबब, शै. वर्ष २०१६-१७ या एका वर्षासाठी महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने उपरोक्त प्रमाणे तयार केलेला शैक्षणिक बृहत आराखडा विद्या परिषदेस शिफारस करण्याची बाब विचारार्थ).

**ठराव :** शै. वर्ष २०१६-१७ साठी महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाने तयार केलेल्या शैक्षणिक बृहत आराखड्याची विद्या परिषदेस सर्वानुमते शिफारस करण्यात आली.

[ ०५ ] बहिःस्थ विद्यार्थ्यांच्या नोंदणी व परीक्षा विषयक कामकाज निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: दि.०४/०३/२०१५ रोजी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीतील ठराव क्र. ४ नुसार व व्यवस्थापन परिषदेच्या दि.१२/०३/२०१५ रोजी झालेल्या बैठकीतील ठराव क्र. १३(२) नुसार, बहिःस्थ विद्यार्थ्यांच्या नोंदणी व परीक्षा विषयक कामकाज निश्चित करण्यासाठी गठित केलेल्या समितीची पहिली बैठक दि.१२/५/२०१५ रोजी सकाळी ११.३० वाजता मा. परीक्षा नियंत्रक यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीत बहिःस्थ विद्यार्थ्यांच्या नोंदणी व परीक्षा विषयक कामकाज निश्चित करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले असून सदर बैठकीचा कार्यवृत्तांत सोबत जोडला आहे.

सबब, सदरचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव : बहिःस्थ विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा विषयक कामकाजासाठी महाविद्यालय स्तरावर केंद्र निश्चितीसाठी गठीत केलेल्या समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत स्विकारुन त्यास खालील दुरुस्तीसह सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

१) पान क्र.७३ वर विषय क्र.१ मधील ठरावात १. मध्ये “डी. बी. एफ.” ऐवजी “डी. बी. एफ. दयानंद” अशी दुरुस्ती करण्यात यावी. तसेच त्यात आणखी अ.क्र. ९.विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभूर्णी व १०. छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज, सोलापूर याचा समावेश करण्यात यावा.



[ ०६ ] प्रस्तुत विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य व शिक्षकांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादा वाढीसंदर्भात प्राप्त प्रस्ताव विद्यापीठास सादर करण्यासाठी शुल्क आकारण्यासंदर्भात.

(टिपणी : दिनांक २३ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार व त्याअनुषंगाने वेळोवेळी शुध्दीपत्रक व शासन निर्णयानुसार संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील अध्यापक व प्राचार्य पदांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादावाढीसंदर्भातील प्राप्त होणाऱ्या प्रस्तावासंदर्भात विद्यापीठ स्तरावर आढावा समितीचे गठण करण्यात आलेले आहे. त्यानुसार प्राचार्य पदासाठीच्या आढावा समितीमध्ये चार तर शिक्षकांच्या आढावा समितीमध्ये सहा सदस्यांचे गठन शासन निर्णयानुसार केलेले आहे. त्यानुसार प्राप्त प्रस्तावावर वारंवार बैठका घ्याव्या लागतात. सदर बैठकीस उपस्थित असणाऱ्या सदस्यांना प्रवासभत्ता, दैनंदिन भत्ता व मानधन द्यावे लागते. तसेच बैठकीच्या अनुषंगाने इतर संकिर्ण (चहापान) खर्च करावा लागतो. यासंदर्भात बैठका आयोजित करताना होणारा खर्च भरून निघावा यासाठी वयोमर्यादा वाढीसंदर्भात येणाऱ्या प्रस्तावासोबत प्रत्येक उमेदवार निहाय शुल्क आकारणेची बाब या विभागाच्या विचाराधिन आहे.)

याबाबत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे वयोमर्यादावाढीसंदर्भात प्राप्त होणाऱ्या प्रस्तावासोबत ७०००/- शुल्क आकारले जाते. तसे त्यांचे परिपत्रक सोबत जोडलेले आहे.

वयोमर्यादावाढीसंदर्भात प्राप्त होणाऱ्या प्रस्तावासोबत शुल्क आकारण्याची बाब विचारार्थ).

ठराव : प्रस्तुत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य व शिक्षकांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादा वाढीसंदर्भातील प्राप्त प्रस्ताव छाननी करून शासनास सादर करण्यासाठी संबंधीत प्राचार्य / शिक्षकाकडून रु.७,०००/- शुल्क आकारण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ०७ ] विद्यापीठ परिसरातील विविध बांधकाम करणे या कामाकरिता दि.१८/०५/२०१५ रोजीच्या बांधकाम समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत मान्यतेस्तव.

(टिपणी: विद्यापीठ परिसरात करावयाच्या विविध बांधकामाबाबत बांधकाम समितीची बैठक दि.१८/०५/२०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत विषय क्र.१ ते ११ व आयत्या वेळेचा विषय क्र.१२(१) नुसार सादर केला असता, व्यवस्थापन परिषदेस मान्यतेस्तव शिफारस करण्यात आली आहे.

विद्यापीठ परिनियम S.३३९(f) नुसार दि.१८/०५/२०१५ रोजीच्या बांधकाम समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव : विद्यापीठ परिसरातील विविध बांधकामे करण्यासाठी दि.१८/०५/२०१५ रोजीच्या बांधकाम समितीच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतातील विषय क्र. २ ते १२(१) नुसार कार्यवाही करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा. कुलगुरुमहोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[ ८(१) ] परीक्षा विभागास आवश्यक असणारे DATA CENTER भाडेतत्वावर घेण्यासाठी सहा महिन्याकरीता मुदतवाढ घेतलेली बाब माहितीस्तव.

(टिपणी: विभागास आवश्यक असलेले DATA CENTER सन २०१२-१३ या आर्थिक वर्षाकरीता व्यवस्थापन परिषदेच्या विषय व ठराव क्र.१५ च्या मान्यतेस अनुसरून M/s. Gracework Information Systems, Mumbai या फर्मसोबत करारनामा करून रु.४०,०००/- प्रति महिना तसेच DATA CENTER साठी लागणाऱ्या सर्व सुविधा व २ Core ऐवजी ४ Core आणि ८ GB RAM सह भाडेतत्वावर घेण्यात आले होते. सदर फर्मसोबत केलेल्या कराराची मुदत दि.२२/११/२०१३ रोजी संपलेली होती.

विभागाकडील कामाकरीता सदर DATA CENTER ची सेवा घेणे आवश्यक असल्याने वेळोवेळी मुदतवाढ देवून भाडेतत्वावर सेवा घेतलेली आहे. सदर फर्मला दिलेल्या कामाच्या आदेशाची मुदत दि.२१ मे, २०१५ रोजी संपणार आहे. विभागास DATA CENTER ची सेवा भाडेतत्वावर घेणे गरजेचे असल्याने आणखी सहा महिने मुदतवाढ घेण्यासाठी विभागाकडून दि.०५/०५/२०१५ रोजी ठेवलेल्या टिपणीस मा. कुलगुरु महोदय यांनी मुदतवाढ देण्यास व सदर बाब मा. व्यवस्थापन परिषदेसमोर माहितीस्तव ठेवण्यास मान्यता दिलेली आहे. सदर मान्यतेस अनुसरून M/s. Graceworks Information Systems Pvt. Ltd., ११३, Corporate Avenue, Sonawala Road, Goregaon (E) Mumbai- ४०० ०६३ या फर्मला संदर्भ क्र. SUS/EXAM/२३२, Dt.२०/०५/२०१५ नुसार दि.२२ मे, २०१५ ते दि.२१ नोव्हेंबर, २०१५ पर्यंत सहा महिने मुदतवाढीने कार्यारंभ आदेश दिलेले आहेत.

सदर कामासाठी रु.२,४०,०००/- इतका खर्च अपेक्षित असून सदर कामासाठी होणारा खर्च विभागाकडील खालील अंदाजपत्रकीय शिर्षकातून खर्ची टाकावा लागणार आहे.

Budget Head	Data Center Rent
Pro vision	७,००,०००/-
Expenditure	१,२०,०००/-
Balance	५,८०,०००/-

उपरोक्त फर्मकडून DATA CENTER भाडेतत्वावर घेण्यासाठी सहा महिन्याची २२ मे, २०१५ ते दि.२१ नोव्हेंबर, २०१५ पर्यंत सहा महिने मुदतवाढीने कार्यारंभ आदेश दिलेले आहेत.

सबब, सदरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: परीक्षा विभागासाठी भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या DATA CENTER च्या भाडे कराराची मुदत दि.२२ मे, २०१५ ते दि.२१ नोव्हेंबर, २०१५ पर्यंत वाढविण्यास मा. कुलगुरुंनी दिलेल्या मान्यतेची नोंद घेण्यात आली.

[ ८(२) ] दि.२६/०५/२०१५ च्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) नुसार वित्त व लेखा समितीच्या वतीने मा. कुलगुरु यांनी केलेली मान्यतेची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.  
(टिपणी: दि.२६/०५/२०१५ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. तो विद्यापीठ परिनियम ३२४ नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार खरेदी समितीने कार्यवृत्तांतास मान्यता दिलेली आहे. सदर बैठकीच्या कार्यवृत्तांतावर तातडीने कार्यवाही करावयाची असल्याने त्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) नुसार मा. कुलगुरु यांनी वित्त व लेखा समितीच्या वतीने मान्यता दिलेली आहे. परिनियम ३२४ नुसार सदर खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेसमोर मान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे.

सबब, दि.२६/०५/२०१५ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दि.२६/०५/२०१५ च्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) नुसार वित्त व लेखा समितीच्या वतीने मा. कुलगुरुंनी मान्यता देऊन तशी व्यवस्थापन परिषदेस केलेली शिफारस स्विकारुन त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ८(३) ] पूनमूल्यांकन (Revaluation) बाबतचा अध्यादेश क्र.०.१०६ (ब) मध्ये दुरुस्ती करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: परीक्षा मंडळाच्या दि.०२/०९/२०१४ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.२४(९) नुसार पूनमूल्यांकन (Revaluation) च्या संदर्भातील अध्यादेश क्र.०.१०६ (ब) मध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे. प्रचलित असलेला अध्यादेश व सूधारित करावयाचा अध्यादेश यांचा मसूदा सोबत जोडला आहे.

शैक्षणिक वर्ष २०१४-१५ पासून अभियांत्रिकी विद्याशाखे अंतर्गत जे विद्यार्थी NFTE (Not Fit for Technical Education) मूळे पुढील शिक्षणासाठी वंचित राहत असतील तसेच अंतिम वर्षातील [BE] जे विद्यार्थी एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण असल्यामूळे पुढील शैक्षणिक / रोजगाराची संधी प्राप्त होत नसतील अशा विद्यार्थ्यांच्या छायांकित उत्तरपत्रिकांच्या प्रतीनुसार विद्यार्थ्यांनी केलेल्या दाव्यानुसारचा दाखल केलेला Claim हा Grievances Redressal Committee समोर न ठेवता सदर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे पूनमूल्यांकन करून घ्यावे असा ठराव केलेला आहे. या ठरावाची अंमलबजावणी ऑक्टो/नोव्हें २०१४ पासून करण्यात यावी व त्याप्रमाणे अध्यादेश क्र. ०. १०६ (ब) मध्ये आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी. यास अनुसरून विद्यापीठाने परिपत्रक जा.क्र. सोविसो/परीक्षा/पूनमूल्यांकन विभाग/ २०१४-१५/२३६९ दि.०७/०२/२०१५. निर्गमित केलेले आहे. त्याची प्रत सोबत जोडली आहे.

अभियांत्रिकी विद्याशाखेतील काही विषयांच्या बाबतीत संबंधित विषयातील तज्ञांची संख्या कमी असल्यामूळे काही विषयांच्या उत्तरपत्रिका Grievances Redressal Committee समोर सादर न करता पूनमूल्यांकन करून घ्यावे लागते. प्रचलित अध्यादेश क्र. ०. १०६ (ब) मध्ये सध्या अशी तरतूद उपलब्ध नाही.

सबब, पूनमूल्यांकन (Revaluation) बाबतचा अध्यादेश क्र. ०. १०६ (ब) मध्ये सोबत जोडलेल्याप्रमाणे दुरुस्ती करण्याची बाब विचारार्थ सादर).

**ठराव:** पूनमूल्यांकन (Revaluation) बाबतचा अध्यादेश क्र.०.१०६ (ब) मध्ये दुरुस्ती करण्याबाबत महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) अन्वये मा.कुलगुरुंनी विद्या परिषदेच्या वतीने केलेली शिफारस स्विकारून त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ८(४) ] प्रस्तूत विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक या पदाच्या अर्हतेबाबत.

(टिपणी: व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य एस. के. पवार यांचा वरील विषयांकीत अर्ज दि.२६/०५/२०१५ रोजी आयत्यावेळी प्राप्त झालेला असून, अर्जातील नमूद बाब खालीलप्रमाणे-

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निकालानुसार शारीरिक शिक्षण संचालकांना SET / NET ही परीक्षा आवश्यक नसताना त्याचा आग्रह धरून बरीचशी महाविद्यालये छाननी समितीमध्ये अर्हता धारक उमेदवारास मुलाखतीस मज्जाव करत आहेत.

सबब, संलग्नित महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक या पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि.३० जून, २०१० च्या अधिसूचनेतील परिच्छेद क्र.४.६.२ व ४.६.३ नुसार मान्यता देण्याबाबतची कार्यवाही केली जाते. परिच्छेद क्र.४.६.३ (iii) नुसार SET / NET ची अर्हता अनिवार्य केलेली आहे. परंतु अर्जात नमूद केल्याप्रमाणे मा. उच्च न्यायालय येथे दाखल केलेल्या याचिका क्र.११९८५/२०१३ नुसार दिलेल्या दि.१८/०३/२०१५ रोजीच्या निकालानुसार याचिकेमध्ये सहभागी असणाऱ्या शारिरीक शिक्षण संचालक पदी कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना वेतनवाढ व करिअर अॅडव्हान्समेंट स्कीमचे लाभ देण्याबाबतचा निर्णय दिला आहे.

शारिरीक शिक्षण संचालकांना SET / NET ही परीक्षा आवश्यक नसताना त्याचा आग्रह धरून बरीचशी महाविद्यालये छाननी समितीमध्ये अर्हताधारक उमेदवारास मुलाखतीस मज्जाव करीत आहेत. यासंदर्भात संलग्नित महाविद्यालयास परिपत्रक काढून कळवावे असे प्राचार्य एस. के. पवार यांनी केलेल्या माहिती अर्जातील नमूद बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: प्रस्तूत विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक या पदाच्या अर्हतेबाबत न्यायालयीन निर्णयाचा व इतर कागदपत्राचा अभ्यास करून शिफारस करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली.

- १) अॅड सलगर बी. एस.
- २) श्री. खैरदी जे. एम.
- ३) प्राचार्य श्री. पवार एस. के.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-  
सचिव  
व्यवस्थापन परिषद

सही/-  
अध्यक्ष  
व्यवस्थापन परिषद